

LAHOTI OVERSEAS LIMITED

REGD. OFFICE:

307, ARUN CHAMBERS, TARDEO ROAD,

MUMBAI - 400 034. INDIA

TEL.: 91-22-40 500 100 • FAX : 91-22-40 500 150

Internet: http://www.lahotioverseas.com E-Mail : umesh@lahotioverseas.com

Corporate Identity No. L74999MH1995PLC087643

September 02, 2024

To,
Corporate Relationship Department **BSE Limited,**1st Floor, New Trading Ring, Rotunda Building,
P J Towers, Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: 531842

Dear Sir/ Madam,

Subject: Submission of Pre-dispatch Newspaper Publications

Pursuant to Regulation 47 and other applicable Regulations of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith the Newspaper publication of pre-dispatch Notice of Annual General Meeting published in the following Newspapers on September 01, 2024.

- 1. Financial Express, and
- 2. Mumbai Lakshadweep.

Request you to take the same on your record.

Thanking you.

Yours faithfully.

For Lahoti Overseas Limited

Mugdha Deo

Company Secretary and Compliance Officer

Encl: As above

FE SUNDAY

Holding

Place: Mumbai

Lahoti Overseas Limited CIN: L74999MH1995PLC087643 Regd.Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034. Tel No. +91-22-40500100 website: www.lahotioverseas.in

email id: investor@lahotioverseas.com NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM") This is to inform that the 29th Annual General Meeting ("AGM") of the Members of ahoti Overseas Limited ("the Company") will be held on Friday, September 27, 2024 at 3.00 P.M. (IST), through Video Conference ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening the The AGM will be held through VC/OAVM in compliance with the applicable

provisions of the Companies Act, 2013 read with Circular No. 14/2020 dated Apri 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular no. 02/2021 dated January 13, 2021, Circular no. 19/2021 dated December 08, 2021, Circular no. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 05, 2022 followed by Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 Issued by Ministry of Corporate affairs ("MCA") and Circular dated May 12, 2020 No SEBI/ HO/ CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated, Circular No. SEBI/ HO/ CFD, CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular no. SEBI/HO/CFD, CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 followed by SEBI circular no SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), permitting the holding of AGM through VC/OAVM without physical presence of members at a common venue.

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual report for the financial year 2023-24 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). If you have not registered your email address with the Company/Depository Participant(s) you may please follow below instructions for registering/updating your email addresses:-

Members holding shares in physical mode and who have not updated

their email address with the company/RTA are requested to update

their email addresses by email to Company/ RTA email id i.e investor@lahotioverseas.com / rnt.helpdesk@linkintime.co.in alongwith the copy of the signed request letter in ISR-1 mentioning the name, folio number and address of the member, self attested copy of PAN Card and anyof document (eg:AADHAR, driving license, election idendity card, passport) in support of the address of the Please update your email id & mobile no. with your respective

Depository Participant (DP). The Company will dispatch the dividend warrant/ Bankers' cheque/ demand

draft to those Members who are unable to receive the dividend directly in their bank account through Electronic Clearing Service or any other means, due to nonregistration of the Electronic Bank Mandate. Members may note that the Notice of 29th AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 will be available on the Company's Website at

www.lahotioverseas.in and website of the Stock Exchanges i.e. BSE limited at The members will have an opportunity to cast their vote electronically on the businesses set out in the AGM Notice through remote e-voting/e-voting during the

AGM. The detailed procedure of remote e-voting/e-voting during the AGM by Members holding shares in Physical mode and members, who have not registered their email ID with the Company, is provided in the AGM Notice. The above information is being issued for the information and benefit of all the

Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circular. For Lahoti Overseas Limited

Umesh Lahoti

Date: 13.08.2024

Date : August 31, 2024 Managing Director

Ref. : CB/ARM/B and J Corporation/SJP/571/2024

केनरा बैंक Canara Bank 🕢 Fifther Synthesis

ARM-1 Branch, Mumbai: 37, Khsamalaya, Opp. Patkar Hall, New Marine Lines, Thackersay Marg. Mumbai-400 020 Email : cb2360@canarabank.com Tel. (022) 2206 5425 / 30 Web. www.canarabank.com DEMAND NOTICE TO BORROWER / GUARANTOR / MORTGAGOR [UNDER SECTION 13(2) SARFAESI ACT, 2002]

M/s. B and J Corporation, Proprietor: Mr. British Jaiswal (Borrower)

Flat No. 005, Ground Floor, Bldg 11 B, Pataliputra CHS, Ltd. Link Road, Oshiwara Jogeshwar West Mumbai-400 102

Mr. Brijesh Jalswal, S/o. Mr. Ramlakhan Jaiswal, (Borrower) Room No. 303, Janaseva Chawl No. 1, Oshiwara New Link Road, Jogeshwari West Mumbai-400 102 Maharashtra.

Mr. Vijendra Govind Prabhu (Guarantor) House No. 811, 31 Floor, Pusho Valley CHS., Plot No. 105-106, Vichumbe, New Panvel, Raigad, Maharasahtra-410 206.

SUB.: Notice issued under Section 13(2) of the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002.

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Asset Recovery Management -Branch, 37 Kshamalaya opposite Patkar Hall, New Marine Lines, Mumbai-400 020 (hereinafte

referred to as "the secured creditor"), appointed under the Securitisation and Reconstruction o Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act" do hereby issue this notice to you as under: That M/s. B and J Corporation, Proprietor: Mr. Brijesh Jaiswal (hereinafter referred to as "the Borrower") has availed Credit Facility / facilities stated in the Schedule A hereunder and has entered

into the security agreement/s in favour of the secured creditor. While availing the said financial assistance, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the term: and conditions of the above mentioned agreements. That (1) Mr. Brijesh Jaiswal, Proprietor (Borrower) and (2) Mr. Vijendra Govind Prabhi

(Guarantor) has guaranteed the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the Borrower for - credit facilities up to the limit of ₹ 50,00,000/- (Rs. Fifty Lacs Only) with interest thereon. You (1) Mr. Brijesh Jaiswal (Proprietor of M/s. B and J Corporation) and (2) Mr. Vijendra Govind Prabhi

intered into agreements against the secured assets which are detailed in **Schedule B** hereunder. However, from 31.03.2023 the operation and conduct of the said financial assistance / credit facilitie

The books of account maintained by the secured assets shows that the liability of the Borrowe towards the secured creditor as on 31.07.2024 amounts to ₹ 68,86,100.69 (Rs. Sixty Eight Lacs

Eighty Six Thousand One Hundred & Paise Sixty Nine Only), the details of which together with future interest rate are stated in Schedule C hereunder It is further stated that the Borrower / Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been

evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance / credit facility/les having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt/ instalment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non Performing Asset (NPA) as on 31.03.2023 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India. The secured creditor through this notice brings to your attention that the Borrower has falled and

neglected to repay the said dues / outstanding liabilities and hence hereby demand you under Section

13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the Borrower as stated in Schedule C hereunder to the secured creditor within 60 days from the date of receipt of this notice Further, it is brought to your notice that you are also liable to pay future interest at the rate of 11.50 9 compounded monthly plus 2% penal interest together with all costs, charges, expenses and incidenta expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues. Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of ₹ 68,86,100.69 (Rs. Sixty Eight Lacs Eighty Six Thousand One Hundred & Paise Sixty Nine Only) ogether with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4)(a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue: 13(4)- In case the Borrower / Guarantor tails to discharge liability in full within the period specified in

sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to (a) Take possession of the secured assets of the Borrower / Guarantor including the right to

transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset; (b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer by

way of lease, assignment or sale for realizing the secured asset: Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where

the substantial part of the business of the Borrower is held as security for the debt; Provided further that where the management of whole of the business or part of the business i severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrowe

which is relatable to the security for the debt; and under other applicable provisions of the said Act. Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. You are also put on notice that in terms of section 13(13) the Borrower/Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder

without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/ restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization / income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights

or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of Non-

compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence Thanking you

AUTHORIZED OFFICER SCHEDULE-"A" Details of limit Sanctioned to M/s. B and J Corporation

Limit (in Rs. Lacs)

Penal Interest

Nature of Limit

- OD/OCC (Loan A/c No : 125000133404)	50.00
Total	50.00
SCHEDULE-"B"	2750550

	SCHEDULE-"B" [Details of security assets]	00.00
SI No.	Movable	Name of Title holder

1 (1) Hypothecation of present and future stock of the Borrower	M/s. B and J Corporation Prop. : Mr. Brijesh Jaiswal	
2 (2) Assignment of present and future book debts of the Borrower	M/s. B and J Corporation Prop. : Mr. Brijesh Jaiswal	
Immovable		
(3) Equitable Mortgage of Flat No. 4 (5/A/4) on Ground Floor Rear Wing, Building No. 5A known as "Asmita Mogra Co-op.		

Housing Society Ltd.", situated at Plot No. 5, CTS No. 426 Mr. Vijendra Govind Prabhu of Mogra Village, Baptista Compound, Jijamata Marg, Andheri East, Mumbai-400 093

SCHEDULE-"C" [Details of liability as on date] Book Liability as Liability Interest due from Rate of Interest on 31.07.2024 MSME- - OD/OCC 13.50 % ROI + 2 % ₹ 68.86,100.69 1º August 2024

यूनियन बैंक 🕖 Union Bank

TARDEO BRANCH 251-B, Sethna House, Near Bhatia Gen. Hospital, Tardeo, Mumbai - 400007. Telephone Nos. 23802209, E Mail. ubin0531944@unionbankofindia.bank

POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property) Whereas the undersigned being the Authorised Officer of Union Bank of India, Tardeo Branch, 251-B, Sethna House, Near Bhatia Gen. Hospital. Tardeo, Mumbai - 400007 under the Securitisation and Reconstructionof Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 20.11.2010 calling upon the borrower Ayesha Asif Shaikh and Asif Yusuf Shaikh to repay the amountmentioned in the notice being Rs. 4,72,200/- (Rupees Four Lakhs Seventy Two Thousand Two Hundred only) and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to theborrower and the public in general that the undersigned has taken possession of theproperty described herein below in exercise of powers conferred on him/her underSection 13(4) of the said Act read withrule 8 of the said rules on this 29th day of the August Year 2024.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not todeal with the property and any dealings with the property will be subject to the chargeof the Union Bank of India, Tardeo Branch, 251-B, Sethna House, Near Bhatia Gen. Hospital, Tardeo, Mumbai – 400007for an amount Rs. 4,72,200/- (Rupees Four Lakhs Seventy Two Thousand Two Hundred only) and interestthereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of

the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets. **DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:** All that part of the property consisting of Flat. No. 302, 3rd Floor, Shree Green Wood Enclave, admeasuring 39.21sq.mt, Apna Ghar Complex Phase-I. constructed on land bearing Sy. No. 90/2, 90/4pt, 91/1B/pt Hatkesh, Mira Road

(E), Dist.Thane - 401107. Bounded: On the North by: Om Shree Nilkanth

Building, On the South by: Under Construction Building, On the East by:

Sterling Court Building, On the West by: Internal Road. Date: 29.08.2024 Authorised officer, Place : Mumbai UNION BANK OF INDIA

इंडियन बैंक Indian Bank

▲ इलाहाबाद ALLAHABAD BANDRA (W) BRANCH 143 Pauline Sisters' Society Waterfield Road Bandra (W) Mumbai - 400050,

IFSC: IDIB000B602, E-mail: bandrawest@indianbank.co.in POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) [Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] Whereas the undersigned being the Authorised Officer of Indian Bank under

PHONE: 022-26439340 /022-26439341,

The Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13 12) read with Rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 03.06.2024 calling upon the Borrowers Mr. Raj Sadanandam Pendam (Borrower & Mortgagor) to repay the amount mentioned in the said notice being Rs. 14,08,416.00 (Rupees Fourteen Lakh Eight Thousand Four Hundred Sixteen Only) along with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Physical

Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 & 9 of the said rules, on this 26th August 2024. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 14,08,416.00 (Rupees

Fourteen Lakh Eight Thousand Four Hundred Sixteen Only) and interest

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets. **DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:** Flat No. D/1207, 12th Floor, D-Wing, Building No. 23, Vinay Unique Imperia, Virar West Taluka Vasai Dist. Palghar, admeasuring 496.8 Sqft. Boundaries

and other charges thereon from date of demand notice.

Tal. Wada Dist. Palghar, Maharashtra - 421312.

By East: Open Plot, By West: Building, By North: Road, By South: Date: 26.08.2024

Place: Mumbai Authorised Officer, Indian Bank

ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH - II केनत बैंक Canara Bank 📣 Canara Bank Buildings, 3rd Floor, Adi Marzban Path, Stiffeles Byodiana Ballard Estate. Mumbai - 400001 TEL: 8655948054/19. EMAIL: cb6289@canarabank.com

NOTICE TO BORROWER / GUARANTOR / MORTGAGER Date: 21.08.2024 M/s. Kiran Enterprises, Prop. Mr. Kiran Gopal Satavi, At Saparonde Post Kudus,

2. Mr. Subhash Raghunath Bhoir, Legal Heir of Late Hemant Subhash Bhoir, Flat No. 102, 1st Floor, Bramhand Society, Near Grampanchayat Office & Overhead, Water Tank, Kudus, Taluka Wada, Dist. Palghar Pin - 421312. . Mrs. Surekha Subhash Bhoir, Legal Heir of Late Hemant Subhash Bhoir, Flat No.

102, 1st Floor, Bramhand Society, Near Grampanchayat Office & Overhead, Water Tank, Kudus, Taluka-Wada, Dist. Palghar Pin- 421312. Dear Sir /Madam Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002.

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, ARM II Mumbai. Branch

(hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitisation

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under: That M/s. Kiran Enterprises (hereinafter referred to as "the Borrower") represented by its Proprietor Mr. Kiran Gopal Satavi, have availed credit facility/facilities stated in the Schedule A hereunder and has entered into the security agreement/s in favour of Canara Bank for themselves supported by various loaning documents were executed by you. In terms of the said agreement you have availed the financial assistance with an express undertaking that you shall repay the said amount in accordance with the terms and conditions of the above said agreements. While availing the said financial assistance, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements.

However, from June 2019 the operation and conduct of the said financial assistance credit facilities have become irregular. The books of account maintained by our bank shows that your liability towards Canara Bank as on 31.07.2024 amounts of Rs. 45,25,301.64 (Rupees Forty Five Lakhs Twenty Five Thousand Three Hundred and One and paisa Sixty Four only) the details of which are stated in Schedule "C" hereunder together with interest at the rate mentioned thereof. It is further stated that you having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the bank within the time given and have been evasive in settling the dues. Even after much persuasion you have not cared to clear your liabilities with our bank. In this regard the bank draws your attention to its Recall Notice dated 30.09.2019 wherein it had expressly called upon you to clear the entire liability due to the bank together with interest thereon. However you have failed to discharge the liability. The operation and conduct above said financial assistance /credit facilities having come to a standstill and as a consequence of your committing default in repayment principal debt /installment and interest thereon, the bank was constrained to classify your debt as non-performing (NPA) as on 27.09.2019 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India. The bank through this notice brings to you attention that despite repeated request you have failed and neglected to repay the said dues/outstanding liabilities. Therefore the bank hereby calls upon you under Section 13(2) of the act, by issuing this notice to discharge in full your liabilities as stated in schedule "C" hereunder to the bank within 60 days from the date of receipt of this notice. Further ,you are also liable to pay future interest at the rate mentioned in schedule C together with all the cost charges , expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the bank in recovering its dues. Please take note of the fact that if you fail to repay to the Canara bank the aforesaid sum of Rs. 45,25,301.64 (Rupees Forty Five LakhsTwenty Five Thousand Three Hundred and One and paisa Sixty Four only) together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the act, the bank will exercise all or any of the rights detailed under Sub-section (4) (a) and (b) of Section 13, the

13(4)- In case the Borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2) ,the secured creditor may take recourse to one or more of e following measures to recover this secured debt, namely: (a) Take possession of the secured assets of the Borrower / Guarantor including the right to transfer by way of lease ,assignment or sale for realizing the secured asset. (b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer

extract of which is given here below to convey the seriousness of this issue.

business of the borrower which is relatable to the security for the debt.

Act and /or any other law in force.

Loan No.

1. 1563285000043

by way of lease, assignment or sale for realizing the secure asset Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the Borrower is held as security for the debt; Provided further that where the management of whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such

And under other applicable provisions of the said Act. Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets. You are also put on notice that in terms of Section 13 (13) the Borrower / Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed

in schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It

is further brought to your notice that any contravention of this statutory injunction / restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization / income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of Non -compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence Thanking you Yours faithfully,

SCHEDULE -A

(Details of the credit facility /ies availed by the Borrower) Nature of Loan / Limit (secured) Date of Sanction Amount 29.08.2018 Rs. 19.50,000/-Canara Trade SCHEDULE -B

AUTHORIZED OFFICER

Immovable Name of Title Holder Shop No. 26, 1st Floor, B Wing Evershine City, Vill Kudus, Tal M/s. Kiran Enterprises Wada, Dist. Palghar SCHEDULE -C

Nature of Loan/ LIABILITY WITH INTEREST RATE OF INTEREST + Loan No. AS ON 31.07.2024 2% PENAL CHARGES Limit (secured) (Plus 2 % Pola ocial Rs. 45,25,301.64 563285000043 Canara Trade

(Details of security assets)

यूनियन बैंक 🕖 Union Bank Sanding and sentence

TARDEO BRANCH 251-B. Sethna House, Near Bhatia Gen, Hospital, Tardeo, Mumbai - 400007. Telephone Nos. 23802209, E Mail. ubin0531944@unionbankofindia.bank

Whereas the undersigned being the Authorised Officer of Union Bank of India, Tardeo Branch, 251-B, Sethna House, Near Bhatia Gen. Hospital, Tardeo, Mumbai - 400007. under the Securitisation and Reconstructionof Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of theSecurity Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 20.11.2010 calling upon the borrower Mr. Anupam C. Bhowmik to repay the amountmentioned in the notice being Rs. 6,48,602/- (Rupees Six Lakhs Forty Eight Thousand Six Hundred & Two only) and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to

POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property)

theborrower and the public in general that the undersigned has taken possession of theproperty described herein below in exercise of powers conferred on him/her underSection 13(4) of the said Act read withrule 8 of the said rules on this 29th day of the August Year 2024. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not

todeal with the property and any dealings with the property will be subject to the chargeof the Union Bank of India, Tardeo Branch, 251-B, Sethna House, Near Bhatia Gen. Hospital, Tardeo, Mumbai - 400007 for an amount Rs. 6,48,602/- (Rupees Six Lakhs Forty Eight Thousand Six Hundred & Two only) and interestthereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13of theAct, in respect of time available to the borrower to redeem the secured assets

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY: All that part of the property consisting of Flat. No. 205, 3rd Floor, Shripal Park-B, Society known as "Shripal Park-B CHS Ltd", Plot No. 152, Sy. No. 402/A of

Village Virar, Virar (West), Taluk Vasai, District Palghar - 401303. Bounded On the North by: Vishal CHSL, On the South by: Internal Road, On the East by : A Wing, On the West by : Bhavin 2 CHSL. Authorised officer. Date: 29.08.2024

Place : Mumbai UNION BANK OF INDIA

इंडियन बैंक Indian Bank ▲ इलाहाबाद ALLAHABAD **BANDRA (W) BRANCH**

143 Pauline Sisters' Society Waterfield Road Bandra (W) Mumbai - 400050

PHONE: 022-26439340 /022-26439341,

IFSC: IDIB000B602, E-mail: bandrawest@indianbank.co.in POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) [Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] Whereas the undersigned being the Authorised Officer of Indian Bank under The Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notice dated 03.06.2024 calling upon the borrowers Mr. Ashok Kumar Hari lal Patel and Mr. Santosh Kumar Hari lal Patel and Mrs. Suneeta Patel (Borrower & Mortgagor) to repay the amount mentioned in the said notice being Rs. 43,44,751.00 (Rupees Forty Three Lakh Forty Four Thousand Seven Hundred Fifty One Only) along with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Physical

Possession of the property described herein below in exercise of powers

conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 & 9 of the

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 43,44,751.00 (Rupees Forty Three Lakh Forty Four Thousand Seven Hundred Fifty One Only) and interest and other charges thereon from date of demand notice The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section

said rules, on this 26th August 2024.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY: Flat No. 301, 3th Floor, Wing B, Building No. 3, Yashwant emrald Tower Yashwant viva township Sector- VI, New link road, Nallasopara east Taluka Vasai, Dist. Palghar - 401209 admeasuring 563 Sqft. Boundaries: - By East:

(13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets

Road, By West: Building, By North: C wing, By South: A wing, Date: 26.08.2024 Place: Mumbai Authorised Officer, Indian Bank

ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH-II केनर बैंक Canara Bank 📣 Canara Bank Buildings, 3rd Floor, Adimarzban Path, Triffice Spotsote Ballard Estate, Mumbai - 400001. TEL: 8655948054/19, EMAIL: cb6289@canarabank.com

NOTICE TO BORROWER / GUARANTOR / MORTGAGER

Date: 21.08.2024

Ref: CB/ARM II/RAUT ENTERPRISES/SARFAESI/2024

M/s. Raut Enterprises, Prop- Naresh Chandrakant Raut, At Saparonde Post Kudus, Tal. Wada Dist. Palghar, Maharashtra - 421312. Mr. Subhash Raghunath Bhoir, Legal Heir of Late Hemant Subhash Bhoir, Flat No. 102, 1st Floor, Bramhand Society, Near Grampanchayat Office & Overhead,

Water Tank, Kudus, Taluka- Wada, Dist. Palghar, Pin- 421312. **. Naresh Chandrakant Raut, S/o. Chandrakant Raut,** House No. 63, Near Grampanchyat Saparonde Post Kudus, Tal. Wada Dist. Palghar, Maharashtra - 421312 Mrs. Surekha Subhash Bhoir, Legal Heir of Late Hemant Subhash Bhoir, Flat No. 102, 1st Floor, Bramhand Society, Near Grampanchayat Office & Overhead,

Water Tank, Kudus, Taluka-Wada, Dist. Palghar, Pin - 421312. Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002.

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, ARM II Mumbai, Branch

(hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitisation

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under That M/s. Raut Enterprises (hereinafter referred to as "the Borrower") represented by its Proprietor Mr. Naresh Chandrakant Raut have availed credit facility/facilities stated in the Schedule A hereunder and has entered into the security agreement/s in favour of Canara Bank for themselves supported by various loaning documents were executed by you. In terms of the said agreement you have availed the financial assistance with an express undertaking that you shall repay the said amount in accordance with the terms and conditions of the above said agreements. While availing the said financial assistance, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements. However, from June 2019 the operation and conduct of the said financial assistance credit facilities have become irregular. The books of account maintained by our

bank shows that your liability towards Canara Bank as on 31.07.2024 amounts of Rs. 46,33,976.52 (Rupees Forty Six Lakhs Thirty Three Thousand Nine Hundred and Seventy Six and paisa Fifty Two only) the details of which are stated in Schedule "C" hereunder together with interest at the rate mentioned thereof. It is further stated that you having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the bank within the time given and have been evasive in settling the dues. Even after much persuasion you have not cared to clear your liabilities with our bank. In this regard the bank draws your attention to its Recall Notice dated 03.10.2019 wherein it had expressly called upon you to clear the entire liability due to the bank together with interest thereon. However you have failed to discharge the liability. The operation and conduct above said financial assistance /credit facilities having come to a standstill and as a consequence of your committing default in repayment principal debt /installment and interest thereon, the bank was constrained to classify your debt as non-performing (NPA) as on 27.09.2019 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India. The bank through this notice brings to you attention that despite repeated request you

have failed and neglected to repay the said dues/outstanding liabilities. Therefore the bank hereby calls upon you under Section 13(2) of the act, by issuing this notice to discharge in full your liabilities as stated in schedule "C" hereunder to the bank within 60 days from the date of receipt of this notice. Further .vou are also liable to pay future interest at the rate mentioned in schedule C together with all the cost charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the bank in recovering its dues. Please take note of the fact that if you fail to repay to the Canara bank the aforesaid sum of Rs. 46.33.976.52 (Rupees Forty Six Lakhs Thirty Three Thousand Nine Hundred and Seventy Six and paisa Fifty Two only) together with further interest and incidenta expenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the act, the bank will exercise all or any of the rights detailed under Sub-section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue. 13(4)- In case the Borrower /Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2) ,the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover this secured debt, namely: (a) Take possession of the secured assets of the Borrower / Guarantor including the

(b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secure asset Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the Borrower is held as security for the debt; Provided further that where the management of whole of the business or part of the

right to transfer by way of lease assignment or sale for realizing the secured asset.

business of the borrower which is relatable to the security for the debt. And under other applicable provisions of the said Act. Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available .to redeem the secured assets You are also put on notice that in terms of Section 13 (13) the Borrower / Guarantor shall not transfer by way of sale. lease or otherwise the said secured assets detailed in schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It

is further brought to your notice that any contravention of this statutory injunction /

restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the

business is severable, the secured creditor shall take over the management of such

secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization / income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the

Act and /or any other law in force. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of Non -compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence.

Thanking you

Wada, Dist. Palghar.

Limit (secured)

Canara Trade

Loan No.

(**p.e p.e6396300**0044

AUTHORIZED OFFICER SCHEDULE -A (Details of the credit facility /ies availed by the Borrower) Nature of Loan / Limit (secured) Date of Sanction Amount Loan No.

1. 1563285000044 Canara Trade 29.08.2018 Rs. 20.00.000/ SCHEDULE -B (Details of security assets) SI No. Movable Name of Title Holder Shop No. 27, 1st Floor, B Wing Evershine City, Vill Kudus, Tal M/s. Raut Enterprises

> SCHEDULE -C Nature of Loan/ LIABILITY WITH INTEREST RATE OF INTEREST + AS ON 31.07.2024 2% PENAL CHARGE 11.80% Rs. 46,33,976.52

(Plus 2 % Penal Charge

Yours faithfully,

Loan No.

SHYAMA COMPUTRONICS AND SERVICES LIMITED (Formerly Known as Shyama Infosys Limited)

CIN: L24235MH1996PLC057150

Registered Office: Plot No.395/397, Raj Sadan (Ruia Building) Office No -1, 3RD Floor, Near Bharat Merchant Chamber, Kalbadevi Road, Mumbai - 400002 Phone: 033-40051629, Email: shyamainfosys57@gmail.com

NOTICE NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of the Members of Shyama Computronics and Services Limited (Formerly known as Shyama Infosys

Limited) will be held on Wednesday, 25th September, 2024, at 2:30 P.M., through Video Conference or Other Audio Visual Means (VC/OAVM). Notice convening the AGM setting out the business to be transacted at the Meeting along with the Explanatory Statement, Financial Statement, Attendance Slip, Proxy Form and the Circular for Voting through electronic means will be sent to the Members. The

Company has also uploaded these documents on the website of the Company

read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 19th September, 2024 to 25th September, 2024; (both days inclusive) for the purpose of the AGM of the Company. Members are advised that the business at the AGM may be transacted through E-voting

Further, Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013

The E-voting period commences on 22nd September, 2024 at 9.00 A.M and ends on 24th September, 2024 at 5.00 P.M. The E-voting shall not be allowed beyond the said date and time. During this period the members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date (record date) i.e., 18th September 2024 may cast their vote electronically. The shareholders attending the meeting physically or through proxy may cast their vote

through remote e-voting, any further voting at venue through ballot shall be treated as invalid and voting through remote e-voting shall prevail. Ms. Khusbu Agarwal, Practicing Company Secretary, Kolkata has been appointed as the

through ballot at the venue of the meeting. However, in case of vote already casted

Scrutinizer for the e-voting and voting by ballot process in a fair and transparent manner.

By order of the Board

For Shyama Computronics and Services Limited Samir Biswas Place: Kolkata Managing Director

Date: 31st August, 2024 (DIN: 07834498)

Indian Bank इंडियन बैंक ▲ इलाहाबाद

ALLAHABAD BANDRA (W) BRANCH

143 Pauline Sisters' Society Waterfield Road Bandra (W)Mumbai - 400050, **PHONE**: 022-26439340 /022-26439341,

IFSC: IDIB000B602, E-mail: bandrawest@indianbank.co.in

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

[Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] Whereas The undersigned being the Authorised Officer of Indian Bank under The Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notice dated 21.05.2024 calling upon the borrowers M/s. Hari om Enterprises partner Shri Dwarikanath C. Mishra, partner Shri Lal Bahadur Rajpal, Partner Shri Vinod C. Mishra and M/s. Shri Ganesh Enterprises Prop. Shri Dwarikanath C. Mishra . (Borrower & Mortgagor) to repay the amount mentioned in the said notice being Rs. 55,62,491.00 (Rupees

Fifty Five Lakh Sixty Two Thousand Four Hundred Ninety one Only) along with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 & 9 of the said rules, on this 26th August 2024. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 55,62,491.00 (Rupees Fifty Five Lakh Sixty Two Thousand Four Hundred Ninety one Only) and

(13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets. **DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:** Flat No. 103, First Floor, Dhanyavaad Co- p Hsg. Soc. Ltd. Gadkari nagar chandansar, Near Tandul Bazaar Virar East taluka Vasai Dist. Palghar - 401305 admeasuring 520 Sqft. Boundaries:-By East: Bhagyoday Society/Road, By West

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section

interest and other charges thereon from date of demand notice

Sun Flower Society, By North: Internal Road, By South: Sun Grace Society. **Date**: 26.08.2024 Authorised Officer, Indian Bank ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH-II र्जनत बैक Canara Bank 🔏 Canara Bank Buildings, 3rd Floor, Adimarzban Path,

Mr. fitfritz Apodusto Ballard Estate, Mumbai - 400001 TEL: 8655948054/19, EMAIL: cb6289@canarabank.com NOTICE TO BORROWER / GUARANTOR / MORTGAGER

Ref: CB/ARM II/BHOIR ENTERPRISES/SARFAESI/2024

 M/s. Bhoir Enterprises, At Ground Floor Post Kudus, Tal. Wada Dist. Palgha Maharashtra - 421312 2. Mr. Subhash Raghunath Bhoir, Legal Heir of Late Hemant Subhash Bhoir, Flat No. 102, 1st Floor, Bramhand Society, Near Grampanchayat Office & Overhead, Water

Mrs. Surekha Subhash Bhoir, Legal Heir of Late Hemant Subhash Bhoir, Flat No 102, 1st Floor, Bramhand Society, Near Grampanchayat Office & Overhead, Water Tank, Kudus, Taluka- Wada, Dist – Palghar, Pin- 421312. Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitisation & Reconstruction of

Tank, Kudus, Taluka- Wada, Dist. Palghar, Pin - 421312.

Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002. The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, ARM II Branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitisation

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under That M/s. Bhoir Enterprises (hereinafter referred to as "the Borrower") represented by its Proprietor Late **Hemant Subhash Bhoir** have availed credit facility/facilities stated in the Schedule A hereunder and has entered into the security agreement/s in favour of Canara Bank for themselves supported by various loaning documents were executed by you. In terms of the said agreement you have availed the financial assistance with an express undertaking that you shall repay the said amount in accordance with the terms and conditions of the above said agreements. While availing the said financia assistance, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements. However, from June 2019 the operation and conduct of the said financial assistance

credit facilities have become irregular. The books of account maintained by our

bank shows that your liability towards Canara Bank as on 31.07.2024 amounts of

Rs. 47,67,369.39 (Rupees Forty Seven Lakh Sixty Seven Thousand Three Hundred and Sixty Nine and paisa Thirty Nine only) the details of which are stated in Schedule "C" hereunder together with interest at the rate mentioned thereof. It is further stated that you having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the bank within the time given and have been evasive in settling the dues. Even after much persuasion you have not cared to clear your liabilities with our bank. In this regard the bank draws your attention to its Recall Notice dated 03.09.2019 wherein it had expressly called upon you to clear the entire liability due to the banl together with interest thereon. However you have failed to discharge the liability. The operation and conduct above said financial assistance /credit facilities having come to a standstill and as a consequence of your committing default in repayment principal

debt /installment and interest thereon, the bank was constrained to classify your debt as non-performing (NPA) as on 23.05.2019 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India. The bank through this notice brings to you attention that despite repeated request you have failed and neglected to repay the said dues/outstanding liabilities. Therefore the bank hereby calls upon you under Section 13(2) of the act, by issuing this notice to discharge in full your liabilities as stated in schedule "C" hereunder to the bank within 60 days from

the date of receipt of this notice. Further ,you are also liable to pay future interest at the rate mentioned in schedule C together with all the cost charges, expenses, and incidenta expenses with respect to the proceedings undertaken by the bank in recovering its dues. Please take note of the fact that if you fail to repay to the Canara bank the aforesaid sum of Rs. 47,67,369.39 (Rupees Forty Seven Lakh Sixty Seven Thousand Three Hundred and Sixty Nine and paisa Thirty Nine only) together with further interes and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the act, the bank will exercise all or any of the rights detailed under Sub-section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue. 13(4)- In case the Borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover this secured debt, namely:

(a) Take possession of the secured assets of the Borrower / Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset (b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secure asset Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the Borrower is held as security for the debt;

Provided further that where the management of whole of the business or part of the

business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt. And under other applicable provisions of the said Act. Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available ,to redeem the secured assets.

You are also put on notice that in terms of Section 13 (13) the Borrower / Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. If is further brought to your notice that any contravention of this statutory injunction restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale

proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization / income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the

Act and /or any other law in force. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case

of Non –compliance, further needful action will be resorted to, holding you liable for al costs and consequence. Thanking you Yours faithfully,

> **SCHEDULE -A** (Details of the credit facility /ies availed by the Borrower) Nature of Loan/Limit Date of Sanction **Amount** (secured)

AUTHORIZED OFFICER

1. 1563285000039 Rs. 20,00,000/-16.05.2018 Canara Trade SCHEDULE -B (Details of security assets)

Movable SI No. Flat No. D 125, Floor 12, D Building, Tata Amantra V Ranjanoli, Tal Bhiwandi, Dist. Thane.

SCHEDULE -C Nature of Loan/ LIABILITY WITH INTEREST RATE OF INTEREST + Loan No. Limit (secured) AS ON 31.07.2024

1563285000039 Canara Trade 47.67.369.39 (Plus2 % Penal Interest)

2% PENAL CHARGE 11.80%

Name of Title Holder M/s. Bhoir Enterprises

Adv. D. Neerajkumar Mob.No.8655150599

मालवणसाठी स्थानिक उमेदवारच हवा

सिंधुदुर्ग,दि.३१ : विधानसभेचा उमेदवार शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवावी. उमेदवार रथानिक असावा.अशी एकमुखी मागणी शिवसेनेच्या कुडाळ मध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीतच कुडाळ तालुका शिवसेना शहरप्रमुख म्हणून रोहित संजय भोगटे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची शिवसेना पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शीम.वर्षाताई कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधान सभा मतदार संघ प्रमुख शी.बबन शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.विश्वास गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी सी.रेस्ट हाउज्स कुडाळ येथे पार पडली.या बैठकीत पक्ष संघटनेतील कमकाजविषयी,पक्षातील ध्येय धोरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी कनिष्ठ पदाधिकारी यांच्या व्यथा वरिष्ठ यांच्यापर्यंत पोहोचविण्यात याव्यात. तसेच विधान सभेचा उमेदवार शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवावी. उमेदवार स्थानिक असावा.अशी एकमुखी मागणी वजा ठराव या बैठकीत घेण्यात आला.तसेच कुडाळ तालुका शिवसेना शहरप्रमुख म्हणून रोहित संजय भोगटे यांना नियुक्ती देण्यात आली व भावी वाटचालीसाठी शूभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख .संजय आंग्रे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शीम.वर्षाताई कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर,शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख श्रीम.नीलमताई शिंदे,जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी,आशिष नाबर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सौ.सोनाली पाटकर,युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर,शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघप्रमुख बबन शिंदे,शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख .योगेश तुळसकर,.अरविंद करलकर,शिवसेना तालुका संघटक.अनिकेत तेंडोलकर,.रमेश हरमलकर शिवसेना मालवण तालुका समन्वयक तथा देवबाग सरपंच उल्हास तांडेल,शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजेंद्र गावकर, महेश राणे, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.दीक्षा सावंत, युवासेना मालवण तालुकाप्रमुख अभिषेक

कांदळगावकर, युवतीसेना तालुकाम प्रमुख सौ.गायत्री

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. दिवंगत श्रीमती

पल्लवी महेशकुमार देसाई हे फ्लॅट क्र. ७०२, ए

विंग मध्ये, ७ व्या मजल्यावर, इमारत क्र.१ मध्ये

सोनी पार्क म्हणून ज्ञात इमारतीत, सोनी पार्क-१

को-ऑपरेटिव्हें हौसिंग सोसायटी लि.मध्ये

टी.पी.एस.३, १२वा टी.पी.एस. रस्ता, चिकूवाडी

बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२, (ज्याला यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) आणि दिवंगत

श्रीमती पह्नवी महेशकुमार देसाई या सोनी पार्क-१

को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्य

एक प्रामाणिक सदस्या आहेत. ज्याचा नोंदर्ण

क्र .बीओएम/डब्ल्यूआर/एचएसजी/(टीसी),

११०७८/२०००-२००१ दिनांक : ०९ नोव्हेंबर २००० आहे. दिवंगत श्रीमती. पछुवी महेशकुमार

देसाई यांच्यांकडे प्रत्येकी रू.५०/- चे ५ (पाच)

पूर्ण भरणा केलेले समभाग आहेत, ज्याचे विशिष्ट

क्र.०६६ ते ०७० पर्यंत (दोन्ही समावेशी) आहे

सदर दिवंगत श्रीमती पछवी महेशकुमार देसाई यांचे

दि.१२.०७.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्य

पश्चात त्यांचे श्री.सौरभ महेश देसाई यांचे दि.०२.०५.२०१६ रोजी निधन झाले, (१) सौ.

दीपाली सौरभ देसाई (सौरभची पत्नी) (२) श्री. धैर्य

सौरभ देसाई (सौरभचा मुलगा) (३) श्री. तेजस

महेशकुमार देसाई (पल्लवीचा मुलगा) आणि (४)

श्री. महेशकुमार गुलाबचंद देसाई (पल्लवीचे पती) ह

तिचे एकमेव कायदेशीर वारस आणि उत्तराधिकारी

आहेत आणि इतर कोणतेही कायदेशीर वारस नाहीत

श्री. महेशकमार गलाबचंद देसाई यांनी सदर

सोसायटीकडे 'ए' विंगमधील फ्लॅट क्र.७०२, इमारत

क्र.१ मधील आणि भाग प्रमाणपत्र क्र.०१४ विशिष्ट

क्र.०६६ ते ०७० (दोन्ही समावेशी) मधील त्यांच्य

नावे हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे. जर

कोणा व्यक्तिस दावा, हक्क, शीर्षक, देवाणघेवाण

वारसा. टस्ट. वारसा ताबा. भाडेपडा. रजा आणि

परवाना, धारणाधिकार किंवा अन्यथा काहीही

भसल्यास, खाली नमूद केलेल्या पत्त्यावर खाली

स्वाक्षरी केलेल्यांना तारखेपासून १५ दिवसांच्या आत माहिती देणे आवश्यक असल्यास

दस्तऐवजाच्या पुराव्यासह लिखित किंवा कायदेशीर

रुराव्यासह प्रकाशन आणि १५ दिवसांच्या सूचन

. कालावधीच्या समाप्तीनंतर कोणत्याही व्यक्तीच्या

किंवा जनतेच्या कोणत्याही दाव्याची दखल घेतर्ल

जाणार नाही आणि उक्त सोसायटी वरील फ्लॅट

क्रमांक ७०२ 'ए' विंगमधील, इमारत क्रमांक-१

आणि भाग प्रमाणपत्र क्र.०९४ श्री. महेशकुमा

गुलाबचंद देसाई च्या नावे हस्तांतरित करेल (१००%

वाटा) सोनी पार्क-१ को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लि.

(सचिव/मानद अध्यक्ष)

सही/-

विकल एस. पी. पांडे

बी/१०४, चारकोप वैभव कोहौसोलि, सेक्टर-१,

प्लॉट क्र.२५६, चारकोप, डॉ. आंबेडकर रोड,

दिशा हॉटेलच्या वर, कांदिवली (प), मुंबई-

दिनांक: 0१.0९.२०२४

ठिकाण: मुंबई

गोलम, शीम. मधुरा तुळसकर, शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे,शिवसेना मालवण उपतालुका प्रमुख अरूण तोडणकर,शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, शिवसेना शहरप्रमुख. रोहित भोगटे,शिवसेना मालवण शहरप्रमुख श्री.बाळू नाटेकर, युवतीसेना शहरप्रमुख शीम. प्रियांका मेस्त्री,शिवसेना महिला आघाडी विभागप्रमुख तेंडोली सौ. शुभांगी तेंडोलकर, शिवसेना महिला आघाडी नेरूर कु. शिल्पा आचरेकर, वेताळबांबार्डे विभागप्रमुख प्रवीण मर्गज, तेंडोली विभागप्रमुख राजेश तेंडोलकर,सतीश सावंत, पिंगुळी विभागप्रमुख महेंद्र सातार्डेकर, शिवसेना पावशी विभागप्रमुख जयदीप तुळसकर, उपविभागप्रमुख तथा ज्येष्ठ शिवसैनिक रामकृष्ण मामा

गडकरी, राष्ट्रीय कामगार सेना सदस्य रुपेश नाईक, शाखाप्रमुख नरेंद्र नेखरकर, दिवाकर जळवी,विठ्ठल शिंदे, बुथप्रमुख रुपेश पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य देवबाग दत्तात्रय केळुसकर, बूथप्रमुख रुपेश पेडणेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर सतीश सावंत, सौ.पल्लवी चव्हाण, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहीर सूचना

वर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की श्रीमती राधादेवी पी. कुमार या फ्लॅट क्र.११३, १ला मजला, विंग-पी/२-सी, के.डी. साई कॉन कोहौसोलि. गाव जुचंद्र, नायगाव (पुर्व), ता. वसई, जि. पालघर यांचे २९.०३.२०२१ रोजी कोणतेही नामांकन न करत निधन झाले. माझे अशील आणि संयक्त मालक श्री विकास पी. कुमार यांनी मयत श्रीमती राधादेवी पी. कुमार यांचे संयुक्त शेअर्स हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे आणि त्यांचे इतर कायदेशीर वारसदार श्री प्रमोद कुमार, कुमारी ज्योती सिंग व श्री. सोनु कुमार यांनी अनुमती दिली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट त्यांच्य नावें हस्तांतरणास कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप योग्य दस्तावेर्ज राव्यांसह माझे कार्यालय **दकान क्र.बी/५, इमारत क्र.ए**, -१४, रश्मी स्टार सिटी, नायगाव (पुर्व), वसई, पालघर-४०१२०८ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसा कळवावेत अन्यथा असे समजले जाईल की सदर मयताः फ्लॅट व शेअर्सवर कोणाही व्यक्तीचा दावा नाही. ठिकाण: वसर्ड, पालघर

दिनांक: ०१.०९.२०२४ आर.के. सिंग

जाहीर सूचना

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मूळत: **श्री. कृष्णा नारायण हिंदळेकर** हे फ्लॅट क्र.३०१, ३रा मजल न्नार कृष्णा नाराचण हिद्द्वकार ह स्वाट क्रा.३०२, ३२ मजिला ए-विंग, घाटकोपर गौरीशंकर इंद्रायणी सोसायटी कोहौसोलि. गौरी शंकर वाडी क्र.२, दत्त मंदिराजवळ, पंत नगर, घाटकोप (पर्व) मंबई-x000ाव या जागेचे कायटेशीर मालक होते आणि एसआरए योजने अंतर्गत देण्यात आले होते. सदर श्री. कृष्णा नारायण हिंदळेकर यांचे मुंबई येथे ०१.०४.२०१३ रोजी निधन झाले, त्यांच्या परचात श्रीमती लक्ष्मी कृष्णा हिंदळेकर (पत्नी) व श्री. नारायण कृष्णा हिंदळेकर, श्री. मंगेश कृष्णा हिंदळेकर व श्री. दीपक कृष्णा हिंदळेकर (मुले) हे कायदेशीर वारसदार असून मालक म्हणून सदर फ्लॅट जागेचा वापर व वहिवाट अधिकार आहेत. स्वर्गीय कृष्णा नारायण हिंदळेकर यांच्या निधनानंतर तोसायटीने सदस्या म्हणून माझे अशील **श्रीमती लक्ष्मी कृष्ण** तालाबटान सदस्या रूपूर माझ असारा आमाना प्रवस्त कृष्णा विद्वळेकर यांचे नाव दाखल केले आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर हस्तांतर क्रु.२८ नुसार दिनांक १९.०७.२०१४ रोजी भागप्रमाणपत्रावर त्यांचे नाव नमुद् केले आणि कायदेशीर रसदारांनी ना-हरकत दिली आणि तेव्हापासन माझे अशील श्रीमती लक्ष्मी कृष्णा हिंदळेकर यांच्याकडे मालक म्हणून सदर फ्लॅटचा वापर, वहिवाट व ताबा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, तारण, कर्ज, मालकीहक, अधिभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात काही अधिकार किंवा शेअर असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक स्तावेजांसह सदर जाहीर सूचना प्रकाशन तारखेपासून **१**। दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा अश व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले

दिनांक: 0१.0९.२0२ रमेश चंद्रा तिवारी (वकील उच्च न्यायालय) कार्यालय: १२९, ए-विंग, आपली एकता कोहौसोलि., लिल हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मूळत

श्रीमती शीतल पुरुषोत्तम साने या फ्लॅट क्र.१३, ४था मजला प्रतिक्षा कोहौसोलि., शिवाई शाळेजवळ, भांडूप (पुर्व), मुंबई-अ०००४२, क्षेत्रफळ ४३५ ची.फु. कार्पेट या जागेच्या कायदेशीः मालक होत्या आणि त्यांच्या नावे अनुक्रमांक ६१ ते ६५ अंतर्गत भागप्रमाणपत्र ऋ.१३ होते, जे त्यांनी **मे. स्टार एन्टरप्रायझेस** प्राच्याकडून दिनांक १०.०१.१९८९ रोजीच्या विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. **श्रीमती शीतल पुरुषोत्त**म साने यांचे ठाणे थेथे १३.०७.२००२ रोजी निधन झाले, त्यांच्य पश्चात श्री. पुरुषोत्तम नारायण साने (पती) व कुमारी क्षमा पुरुषोत्तम साने (मुलगी) हे कायदेशीर वारसदार असून मालक म्हणून सदर फ्लॅट जागेचा वापर व वहिवाट करण्याचा अधिका आहे. दिनांक १७.०८.२०२४ रोजीचे दस्तावेज क्र.केआरएल ४/१८५३३/२०२४ नुसार नोंद असलेले दिनांक १७.०८.२०२४ रोजीचे मुक्तता करारनामानुसार सदर श्री. पुरुषोत्तम नारायण साने, मुक्तकर्ते यांनी सदर फ्लॅटबाबत त्यांचे शेअर्स माझे अशील सान, नुतक्का पाना सद्द फ्लाटबाबत त्याप राजस माझ जरात् अर्थात **कुमारी क्षमा पुरुषोत्तम साने,** प्राप्तकर्त्या यांच्या नाव मुक्त केले आणि तेव्हापासून माझे अशील **कुमारी क्षमा पुरुषोत्त**म **साने** यांच्याकडे एकमेव मालक म्हणून सदर फ्लॅटचा वापर

तर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, तारण, कर ।।लकीहक्क, अधिभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात काही अधिका किंवा शेअर असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह सदर जाहीर सूचना प्रकाशन तारखेपासून १० हे**वमांत** खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे कलवावे अन्यथा अञ् . क्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समज

> रमेश चंद्रा तिवार (वकील उच्च न्यायालय

र्यालयः १२९, ए-विंग, आपली एकता कोहौसोलि., लिल हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-

जाहीर सूचना

श्रीमती आशा रत्नाकर देशपांडे, सौ. यशश्री पराग भिसे, सौ. सुप्रिया किरण फडणीस व कुमारी शिल्प रत्नाकर देशपांडे (संयुक्तपणे) हे **धीरज रीजेंसी को ऑपरेटिव्ह[ं] हौ.सो.लि.** एमयूएम/डब्ल्यूआर/एचएसजी/ टीसी/१२०६६/२००३-२००४ (वर्ष २००३) चे सदस्य आहेत, पत्ताः <mark>धीरज रिजेन्सी को-ऑप. हौसिंग</mark> सोसायटी, सिद्धार्थ नगर बोरिवली (पू), मुंबई-४०००६६ आणि सदर सोसायटीच्या इमारतीत फ्लॅट क्र.बी ३०४ चे धारक आहेत. श्रीमती आशा रत्नाक देशपांडे यांचे ६ फेब्रुवारी, २०२४ रोजी मुंबई येथे ामांकनासह निधन झाले आहे.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, मयत सभासदांचे सद्र **धीरज रीजेंस** को-ऑपरेटिव्ह हौ.सो.लि.दारे जारी केलेल्या विशि अनुक्रमांक ३०६ ते ३१० द्वारे भाग प्रमाणपत्र क्र.०६: भंतर्गत समाविष्ट केलेले शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर ग़ेण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणाने गंच्याकडन शेअर्स आणि मत सभासदाचे भांडवल. ालमत्तेतील व्याज त्यांच्या नावावर हस्तांतरि ण्यासाठी दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स तमंबंधाच्या हम्तांत्रणामाठी त्याच्या /तिच्या /त्यांच्य दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य रावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. त मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटे उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा रण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हेतसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटी ाप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दा नेरीक्षण[ँ] करिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून nलावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्य दिवशी **स.११.०० ते सायं.६.००वा.** दरम्यान उपलब

च्या वतीने व करित धीरज रीजेन्सी को-ऑपरेटिव ठिकाण: मुंबई हौसिंग सोसायटी लि दिनांक: ०१.०९.२०२४

जाहीर सूचना

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **१) श्री. जयेश प्रभुदास परमार, २) श्रीम**र्त जैनीला जयेश परमार, ३) श्री. गौरव जयेश परमार हे सर्व निवासी पत्ता: एल-१. विद्या लक्ष्मी इमारत, एल.टी. कोटणीस मार्ग, हिंदुजा हॉस्पिटलजवळ, माहिम पश्चिम, मुंबई-४०००९६ यांना **निवासी फ्लॅट जागा अर्थात प**त्ताः फ्लॅट क्र.४, १ला मजला, नेनी निवास इमारत, प्लॉट क्र.१३१, सिंधी एमिग्रंटस् कोहौसोलि., रोड क्र.८, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई-४०००७१, क्षेत्रफळ ६८८ चौ.फु. कार्पेट तत्सम ६३.९४ चौ.मी. कार्पेट ही जागा मालक/विक्रेते श्री. पंकज जमनादास पोषट यांच्याकडून त्यांच्या व्यवहारानुसार खरेदी करीत आहेत. सदर श्री. पंकज जमनादास पोपट यांच्याकडे दिनांक ११.१२.२००९ रोजीचे नोंदणी क्र.बीडीआर–३–११६७३–२००५ ग्रारक उपनिबंधक कुर्ला यांच्या कार्यालयात नोंद असलेले दिनांक १०.१२.२००९ रोजीचे बक्षीस खरेदीखतानुर त्यांची आई **श्रीमती भगिरथी जमनादास पोपट** यांच्याकडून बक्षीस स्वरुपात मिळाले होते आणि आता **श्री यंकज जमनादास पोपट** हे सदर फ्लॅटचे **१००%** मालक आहेत.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार, सर्वसामान्य जनतेस सदर फ्लॅटवर वारसाहक्क, मृत्युपत्र, हस्तांतर, तारण विक्री, भाडेपट्टा, मालकी हक्क, न्यास, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, शेअर, लाभ असल्यास काही आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाश-्राप्त अर्थान अर्था प्राप्त कार्या आवा अर्थारचात्र (पाना आर्था) हिन्स स्वार्थकात्रक स्टर्स सूचना अर्थारचा तारखेपासून **१४ दिवसांत** कगादोपत्री पुराज्यांसह पोहोच पावतीने रिजिपोस्टाने कळवावे. अन्यथा प्राप्त दावे सर्व उद्देशाकरिता त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझे अशील हे सदर **फ्लॅट** जागा भावी खरेदीदाराकडे विक्री करण्याची प्रक्रिया सुरू करतील आणि तद्नुसार भावी खरेदीदाराच्या नावे सदर फ्लॅटचे विक्री करारनाम नोंद केला जाईल.

ठिकाण: मुंबई

वकील उच्च न्यायालय



निओजेम इंडिया लिमिटेड

नोंद.कार्या.: जी/३२, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९र

थि सूचना देण्यात येत आहे की, **निओजेम इंडिया लिमिटेड** (कंपनी) (**सीआयएन** ल३६९११एमएच१९९१पीएलसी०६३३५७) च्या सदस्यांची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवा**न **१० सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.३०वा. (भाप्रवे).** कंपनीचे नोंदणीकत कार्यालय: जी/३२. जेम्स ॲण्ड ज्वेलर्र . ऑम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६ येथे एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएम रूचनेत नमुद विषयावर सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ सहवाचित ... र्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक प्रिल. २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल. २०२० (यापढे एमसीए परिपत्रव हणन संदर्भ) आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) दारे वितरीत परिपत्रक क सेबी चिंभो/सीएफडी/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२ हवाचिता परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२ सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५-(एकत्रितपणे सेबी परिपत्रके म्हणू-संदर्भ) च्या काही तरतुर्दीच्या अनुपालनाच्या संदर्भात अतिरिक्त शिथिलीकरणाच्या संबंधात. वार्षिक अहवा १०२३-२४ सोबत ३३व्या एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ई-ाल पत्ते कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट किंवा डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. एमसी रिपत्रकांद्वारे एजीएमच्या सूचनेच्या वास्तविक प्रती पाठविण्याची आवश्यकता पूर्ण केली गेली आहे.

सभासदांचा सूचना

. . हपनीच्या <u>https://www.neogemindia.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) त्र्या <u>https://www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. कंपनीने गिमोट ई-वोटिंग सर्विधा तमेच एजीएम ट्रम्यान ई-वोटिंग एजीएममध्ये विमर्षीत करावयाच्या विषयासंदर्भात विधा दिलेली आहे आणि कंपनीने विद्युत स्वरुपाने सुविधा देण्यासाठी एनएसडीएलची सेवा नियुक्त केली आहे. -मेल नोंद /अद्यायावत करण्याची पद्धत:

ं डिमॅट स्वरुपामध्ये शेअर्स धारण केलेले शेअरधारक त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींसोबत ईमेल, मोबाइल तपशील इ. नोंदणी/अपडेट करू शकतात.

वास्तविक स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणारे भागधारक त्यांचा ईमेल पत्ता, बँक तपशील, केवायसी तपशील आणि संपर्क तपशील आवश्यक आयएसआर-१ फॉर्म सहाय्यक कागदपत्रांसह सबमिट करून नोंदणी / अद्यतिनत करू शकतात. www.neogemindia.com या लिंकवर जाऊन आयएसआर-१ फॉर्म मिळवता येईल.

. हे. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने नोटीस देण्यात आली आहे. जी सिक्यरिटीज अँड , कस्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (लिस्टिंग . ग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन ४२ सह वाचली आहे. एजीएमच्या उद्देशाने कंपनीच्या सदस्यांची नोंद घेण्यासार्ठ । दस्य आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक **सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४** य दोन्ही दिवसांसह बंद राहतील

निओजेम इंडिया लिमिटेडकरित

देनांक: ०१ सप्टेंबर, २०२४

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००१६६७०३

र्नोदणीकृत कार्यालय : त्रिशुल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, AXIS BANK एलिसब्रिज, अहमदाबाद - ३८०००६.

मागणी सूचना

न्याअर्थी खाली नमूद केलेले कर्जदार/सह-कर्जदार/जमीनदार/तारणकर्ता यांनी ॲक्सिस बँक लि. कडून आर्थिक मदत घेतली होती. आम्ही असे सागतो की आर्थिक सहाय कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता यांनी देय तारखेनुसार व्याज आणि मूळ रकमेची परतफेड करण्यात विविध चुका केल्या आहेत. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड कवारा, जानाचार, ताराज्या बात चरा राज्युकार बाव जागा चूळ राज्या वाचाय चुका करना जाता. तस्युव्धावस्त्र कर एकस्ट्रमा आक कार्यालार उस्तर करना एक्सिमिट ऑस सिस्तुरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ ऑल ते ऑसिस बॅकेच्या मार्यिटित अधिकाजाचा तिहत्त्व हैं के ऑक इंडियाने वारी करेत्या निरंग, मार्ग्यक्रांस्ता मार्ग्यक्र करना संबंधित तारखाना खाते नॉन परफॉर्मिंग असेट स्ट्रणून वर्गीकृत केले आहे, कायदा, २००२ आणि सिस्तुरिटी इंटरेस्ट (एनफोर्सिमेंट) नियम, २००२ चा नियम ३ सहबाचिता करना १३(१२) अंतर्गत प्रवास केलेल्या अधिकारांचा बाप्र करून, सरफायसी कायदा, २००२ च्या कलम १३(१) अंतर्गत खाली नमूट् केलेल्या संबंधित तारखांना मार्गणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना जामीनदार/तारणकृती यांना सूचनेत नमूद केलेल्या रकमेवरील कराराच्या बराने पुढील व्याजासह परतफेड करणे आणि आनुषांगिक खर्च, शुल्क इ. सूचना मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय देण्याच्या तारखेपर्यंत. त्यांना त्यांच्या

4	वटच्या ज्ञात पत्त्यावर जारा करण्यात आलल्या सूचना न ।मळाल्यान परत उ	गल्या आह	त आाण त्याबद्दल त	याना याद्वार	. सावजानक सूचनद्व	रि कळावण्यात यत आहे.
	कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव/पत्ता	एनपीए दिनांक	कर्ज खाते क्र.	मागणी सूचना दिनांक	थकबाकी रक्कम (रू.)	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता
	श्री. केसराम वेणाजी पटेल, ३९४, जेएसएस रोड, चिराबाजार, मुंबई काळबादेवी, महाराष्ट्र-४००००२, सी. हंजा देवी, सोमा राम यांची पत्नी, झाडोली, सिरोही, राजस्थान - ३७००२२, श्रीमती लीला देवी, केसाराम यांची पत्नी, यांची बास, झनकार, सिरोही, जानापूर, राजस्थान-३०७०२२	एप्रिल २०२४	९२१०३००१२ ८२०५७८	जून २०२४	दि.२७.०५.२०२४ रोजी देय रक्कम रू २८,३४,९८४/-	व्यावसायिक मालमत्ता, झंकार द पिंडवाडा जि. सिरोही येथील जमीन पट्टा क्र.४६९६, श्रीमती लीला देवी यांच्या मालकीची आहे.

सही/- प्राधिकृत अधिकारी. ॲक्सिस बँक दिनांक : ०१.०९.२०२४ ठिकाण: राजस्थान

जाहीर सूचना

जया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी **लिमिटेड.** नोंद.क्र.बीओएम/एचएसजी. ६२६ १९६४, प्लॉट क्र.१७, पेस्टम सागर, रोड क्र.४ रिक्क नगर पी.ओ., चेंबूर, गुंबई-४०००८९ (सदर सोसायटी) यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.६, रेखा, प्लॉट क्र.१७, रोड क्र.४, जया को-ऑपरेटिक्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पेस्टम सागर, चेंबूर, मुंबई-४०००८ या जागेबाबत स्वर्गीय श्री. रामानुजा वेरदा कायदेशीर वारसदार श्रीमती चित्रा रामानुजा व हरिदय भयंगार यांचे अनुक्रमांक १८८ ते २२६ (दोन्हीसह असलेले दिनांक ३१.०३.२००४ रोजीचे भा माणपत्र क्र.६ (सहा) हरवले आहेत. त्यांनी दिर्छ पोलीस ठाणे येथे दिनांक ०३.०७.२०२४ रोजी एलआरएन क्र.१८६९८४५/२०२४ आणि एस.ओ हु.४३०/२०१४ नुसार लापता तक्रार ऑनलाईन नोंद केली आहे.

जाहीर नोटीस

श्री. एकनाथ श्रिपती गुजरे यांनी दि.

०५/०९/२००६ रोजी दुय्यम निबंधक

कल्याण येथे खरेदीखराचा दस्त केला

होता. त्याचा क्रमांक कलन-३-

०३३९५-२००६ असा आहे. सदरच

दस्ताऐवज दि. २७/०८/२०२४ रोजी

गहाळ झाला आहे व त्यासंबंधी रामनगर

पोलिस स्टेशनला लॉस्ट रिपोर्ट क्र.

०९८९/२०२४ दि. २९/०८/२०२४ रोजी

नोंदवण्यात आला आहे. हे मुळ दस्त जर

कोणाला सापडले किंवा मिळाले

असल्यास पुढील १५ दिवसांच्या आत

खालील पत्यावर आणून देण्याची कृपा

करावी अन्यथा कुणाचीही हरकत नाही

असे समजून सदर दस्ताची सर्टिफाईड

डोंबिवली (पूर्व) ४२१२०१.

मोबाईल नं.: ९९८७५३६०८५

तारीख - ३१/०८/२०२४

पश्चिम महापालिका वॉर्ड.

दिनांक: ०१ सप्टेंबर, २०२४

ठिकाण: मुंबई

प्रत ही मुळ प्रत समजण्यात येईल.

दि. ३०/०८/२०२४

येथे मचना देण्यात येत आहे की त्यांनी मदर मत ागप्रमाणपत्र कोणतेही तृतीय व्यक्ती, संस्था गोसायटी, कंपनी महामंड^ळ किंवा कोणाकडेह कुठल्याही उद्देश किंवा व्यवहारासाठी दिलेली नाही जर कोणा व्यक्तीस याबाबत दावा/हित असल्या , कपया सोसायटीच्या सचिवाकडे किंवा वकील अर्थात दिशा करम्बार ऑण्ड असोसिएटस यांच्याकडे त्वरीत कळवावे. जर सदर सूचन ारखेपासून **१५ दिवसात** प्रतिसाद/आक्षेप प्राप्त झाल्यास सोसायटी सचिवाकडन संबंधित कायदेशी ारसदारांना दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिय केली जाईल.

दिशा करम्बार ॲण्ड असोसिएटर पत्ताः कॅबिन क्र.३७, बॉम्बे म्युच्युअल चेंबर्स अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१

श्रीमती सत्यभामा एकनाथ गुजरे ईमेलः disha@dishakarambar.com फ्लॅट क्र. ३, ए विंग, नवश्रीसंकल्प को-ऑप.हौ.सोसायटी . जया को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी नांदिवली टेकडी, नोंदिवली रोड,

पत्ताः प्लॉट क्र.१७, पेस्तम सागर, रोड क्र.४ टिळक नगर पी.ओ., चेंबूर, मुंबई-४०००८९. संपर्कः ७०४५,०४४२८९ थ्री. लक्ष्मण दिनांक: 0१.0९.२0२४

सही/-

सचिव (मो. ७७१०९४२५२२)

ओंकार निवास को. ऑप. हौ. सो. लि.

दादर-पश्चिम, मुंबई

सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कै. लितका रमेश मंत्री ह्या त्यांचा मुलगा

प्रसाद रमेश मंत्री यांच्यासोबत फ्लॅट क्र. ४०२ च्या संयुक्त मालक होत्या त्यांचा

मृत्यू दि. २९ जून २०२२ ह्या दिवशी झाला. प्रसाद रमेश मंत्री यांनी फ्लॅट/शेअर्स

हस्तांतरणासाठी १३ जून २०२४ चे नोंदणीकृत रिलिज डिड सोसायटीला सादर

करून संपर्क साधला आहे. सोसायटी याद्वारे वारसदार किंवा इतर दावेदार किंवा

आक्षेप घेणाऱ्यांकडून मयत सदस्याच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तातरणासाठी

दावे किंवा आक्षेप आमंत्रित करते. दावा आणि आक्षेपांना समर्थन देण्यासाठी

पुराव्याच्या प्रतींसह हि नोटीस प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सोसायटीच्या

सेक्रेटरीसोबत संपर्क साधावा, अन्यथा उपविधीअंतर्गत प्रदान केलेल्या पद्धतीने मृत

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. सिराजअहमद जमालभाई

बोरा व श्रीमती फौझिया सिराज बोरा यांचे सदर फ्लॅटमधील १००% मालकीत्व

अधिकार, हक्क व हित यासह विद्यमान मालकीचे असलेले खालील नमुद निवासी

फ्लॅटबाबत आणि अनुक्रमांक १५१ ते १६० धारक भागप्रमाणपत्र क्र.१६ चे रु.५०,

वतीने मी चौकशी करीत आहेत. खालील अधिकार दस्तावेज आहेत:

- प्रत्येकीचे १० शेअर्सचे धारक असून त्यांच्या अधिकाराची माझ्या अशिलांच्या

(अ) लष्कारिया कन्स्ट्रक्शन प्रा.लि.- प्रवर्तक, एक भाग यांनी वर संदर्भीत फ्लॅट

खरेदीदार, अन्य भाग यांच्या दरम्यान दिनांक ४ डिसेंबर, २००८ रोजीचे दस्तावेज

क्र.बीडीआर-१/११५३२/२००८ धारक दिनांक ३ डिसेंबर, २००८ रोजीचे नोंद

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी

हक्क, मुक्तता, अधिभार, न्यास, तारण, परिरक्षा, कायदेशीर हक्क किंवा मालकाचे

विरोधात अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा मागणी असल्यास

त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे मुळ दस्तावेजांसह त्यांचे कार्यालय

दुकान क्र.१७, तळमजला, निर्मला कोहौसोलि., सिझर रोड व जे.पी. रोडचा

shaileshbshah1962@gmail.com येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत

कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग/स्थगित केले आहेत असे समजले

जाईल आणि मालक व माझ्या अशिलांच्या दरम्यान व्यवहाराची पुर्तता केली जाईल

निवासी फ्लॅटची अनुसुची

फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, ग्रीन कोर्ट को.हौ.सो. लिमिटेड, सी.डी. बर्फिवाला

रोड (जुहू रोड), अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ७९०

चौ.फू. कार्पेट क्षेत्र, तसेच एक कार पार्किंग जागा क्र.८ आणि सदर इमारतीमध्ये

स्टील्ट अधिक ९ वरील मजले लिफ्टसह आहेत आणि सन २००५ मध्ये सदर इमारत

बाधलेली जमीस सी टी एस के सीटीएस के ४८९(भाग) ५११(भाग) व ५१३

महसूल गाव विलेपार्ले पश्चिम, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर, के

लाहोटी ओव्हरसिज लिमिटेड

नोंद. कार्या :: ३०७, अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४. दर :: +९१-२२-४०५००१००,

वेबसाईट:www.lahotioverseas.com, ई-मेल:investor@lahotioverseas.com

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत

होणाऱ्या कंपनीच्या २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, लाहोटी ओव्हरसिज लिमिटेड **(कंपनी)** च्या सदस्यांची २९वी वार्षिक

सर्वसाधारण सभा **(एजीएम)** शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.३.००वा.(भाप्रवे) व्हिडिओ

कॉन्फरन्सद्वारे **(व्हीसी)**/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाने **(ऑएव्हीएम)** २९व्या एजीएम

परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०

परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ परिपत्रक क्र.१९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर,

२०२१, परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ सहवाचिता परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक

२८ डिसेंबर, २०२२ आणि परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ अंतर्गत कंपनी

कायदा, २०१३ च्या लागु तरतुर्दीचे पालन करून एजीएम व्हीसी/ओएव्हीएमदारे आयोजित केर्ल

जाईल. त्यानंतर सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) आणि परिपत्र क्र.SEBI/CFD/CMD1/CIR/P/

2020/79 दिनांक १२ मे, २०२०, परिपत्रक क्र.SEBI HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11

दिनांक १५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 दिनांक

१३ मे. २०२२ त्यानंतर परिपत्रक क.SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 दिनांक प

ओएव्हीएमद्वारे सभासदांच्या उपस्थितीशिवाय सामान्य ठिकाणी एजीएम आयोजित करण्यास परवानर्ग

वरील परिपत्रकांचे पालन करून, -एजीएमच्या सूचना आणि २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या वार्षिक

अहवालाच्या इलेक्टॉनिक प्रती त्या सर्व शेअरहोल्डर्सना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/

डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. जर तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे

नोंदवला नसेल तर तुम्ही कृपया तुमचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्यासाठी खालील सूचनांचे पालन

investor@lahotioverseas.com

इलेक्ट्रॉनिक बँक आदेशाची नोंदणी न केल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेद्वारे किंवा इतर कोणत्यार्ह

गध्यमातून लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात प्राप्त करू न शकलेल्या सदस्यांना कंपनी लाभांश वॉरंट/

सदस्यांनी लक्षात ठेवावे की २९वी एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक

अहवाल कंपनीच्या वेबसाइट <u>www.lahotioverseas.in</u> आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर

सभासदांना एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगदारे एजीएम सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायांव

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची संधी असेल. एजीएम दरम्यान फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण

. करणार्या सदस्यांद्वारे रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया आणि सदस्य, ज्यांनी कंपनीकडे

वरील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि

प्रदस्याच्या पत्त्याचा आधार.

म्हणजेच बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध असेल.

ती एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करते.

त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही, एजीएम सूचनेमध्ये प्रदान केला आहे

बँकर्स चेंक/डिमांड डाफ्ट पाठवेल

ठिकाण : मुंबई

डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) सह.

ज्या सदस्यांनी फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी

कंपनी/आरटीए सोबत त्यांचा ईमेल पत्ता अपडेट केलेला नाही त्यांना विनंती

केली जाते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए- या ईमेल

rnt.helpdesk@linkintime.co.in आयडीवर ईमेलद्वारे अपडेट करावेत.

आयएसआर-१ मधील स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रतीसह सदस्याचे नाव

फोलिओ क्रमांक आणि पत्ता, पॅन कार्डची स्वयं साक्षांकित प्रत आणि कोणत्याही

दस्तऐवजाचा (उदा: आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट)

कृपया तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अपडेट करा. तुमच्या संबंधित

बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी होणार आहे.

मुंबई-४०००५८,

(प.),

सभासदाचे शेअर्स आणि व्याज हाताळण्याचे स्वातंत्र्य सोसायटीला असेल.

फॉर्म A सार्वजनिक धोषणा

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Notice is hereby given to all public at large that my client MR. CHANDRA

BHUSHAN SINGH, is owner of said Flat No. 15, Area Adm. 565 Sq.Ft (Built-Up), on Second Floor, in Society known as "Shiv Puri Co-operative Housing society

Ltd.," Katemanivali, Kalyan (East), Tal. Kalyan, Dist. Thane., constructed on the piece and parcel Land bearing Survey No. 67-A, And Plot no. 15, lying and

being situated at Village- Katemanivali, Tal. Kalyan, Dist. Thane., within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation.

WHEREAS Mrs. Subhadra Radhamohan Singh had purchased the said Flat

from M/S. Shiv Vihar Developers through its partner Mr. Suresh Sukhdeo Rai by and under Agreement for Sale dated 22.10.1990, registered before Sub

Registrar of Assurance Kalyan at serial no. 8159/1990 on 22.10.1990.

However MR. CHANDRA BHUSHAN SINGH had lost or misplaced Original

documents i.e. Agreement for Sale dated 22.10.1990, registered before Sub Registrar of Assurance Kalyan at serial no. 8159/ 1990 on 22.10.1990 And

Therefore if anybody finds said missing Documents. It may be kindly returned to the undersigned and if any person(s) having claim in respect of the above-

referred Flat or part thereof by way of sale, exchange, possession, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, lease, hypothecation, transfer of title or

beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or Award or

otherwise claiming howsoever, are hereby requested to make the same known

in writing together with supporting documents to undersigned Advocate at their Office address Within a period of 14 days(both days Inclusive) of the publication

hereof failing which the claim of such person(s) in or upon the said Flat or any part thereof shall be deemed to have been waived and/or abandoned.

Registration Receipt of Agreement for sale dated 22,10,1990.

Objections raised after wards will not be entertained.

Unit No.101. First Floor, Satyam Apt.

Tilak Road, Phadke Cross Road, Opp. Subhash Dairy, Dombivali (E)-421201

(भारतीय दिवालखोरी आणि दिवालखोरी मंडलाच्या विनियम ६ अंतगर्त (कोर्पोरेट व्यकतीसाठी दिवालखोरी निराकरण प्रक्रिया च्या क्रेडीटर्सच्या लक्ष वेधण्यासाठी

नोहरून नेहा ॲटस्टाग्रजरी पागस्टेर सिमिनेट

		तपशील
1	कोर्पोरेट कर्जदाराचे नाव	गोल्डन वेल्थ अेडव्हायजरी प्रायव्हेट लिमिटेड
2	कोर्पोरेट कर्जदाराच्या समावेशाची तारीख	90/99/२०9२
3	प्राधुकरण ज्या अंतगर्त कोर्पोरेट कर्जदार समाविष्ट / नोंदणीकृत आहे	आरओसी - मुंबई
4	कोर्पोरेट कर्जदाराची कोर्पोरेट ओळख क्रमांक / मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	U74110MH2012PTC237832
5	कोर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालचया आणि मुख्य कार्यालचया पता (असल्यास)	नोंदणीकृत कार्यालय : २९३, मजला-१, प्लोट-४। दौलत भूवन, कालबादेवी रोड, कोलभाय लेन, कालबादेवी, मुंबई, महाराष्ट्र, ईिंडया-४००००२
6	कोर्पोरेट कर्जदाराच्या संदर्भात दिवालखोरी सुरु होण्याची तारीख	२९ ओगस्ट २०२४
7	दिवालखोरी निराकरण प्रक्रिया बंद होण्याची अंदार्जित तारीख	२५ फेबुआरी २०२५
8	अंतरिम रिज्ञोल्युशन व्यावसायिक म्हणून काम करणाया दिवालखोर व्यावसायिकाचे नाव आणी नोंदणी क्रमांक	नाव : केयूर जगदीशभाई शाह रजि. नं. : BBI/IPA-002/IP-N00244/2017-2018/1072
9	बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम रिज्ञोल्यूशन व्यावसायिकाचा पता आणि ई-मेल	ई-मेल आयडी : cs.keyurshah@gmail.con पता : १००७, सन अव्हन्यु वन, भुदरपुरा आयोजननगर, माणेकबाग, अहमदाबाद, गुजरात - ३८००१५
10	अंतरिम रिज्ञोल्यूशन व्यावसायिकांची पत्रव्यवहार करण्यासाठी पता आणि ई-मेल वापरला जाईल.	ई-मेल: cirp.goldenwealth@gmail.cor पता : १००७ , सन अव्हेन्यु वन , भुदरपुरा आयोजननगर , माणेकबाग , अहमदाबाद , गुजरात - ३८००१५
11	दावे सादर करण्याची छेवटची तारीख	१२ सप्टेम्बर, २०२४ (पासुन १४ दिवस CIRP ची सरुवात)
12	कलम २१ च्या उप-कलम (६ओ) च्या खंड (बी) अंतगर्त अंतरिम रिज्ञोल्यूशन प्रोफेशनलदवारे निश्चित केलेले कुर्जदारांचे वर्गे, जर असतील तर	लागू नही
13	अधिकृत म्हणून काम करण्यासाठी ओळखल्या गेलेल्या दिवालखोर व्यावसायिकांची नावे वर्गातील कर्जदाराचे प्रतिनिधि (प्रत्येक वर्गासाठी तीन नाव)	लागू नही
14	(a) संबंधित फोर्म आणी (b) अधिकृत प्रतिनिधिचे तपशील येथे उपलब्ध आहे	(a) वेब लिंक https://www.ibbi.gov.in/home/downloa (b) लागू नहीं

२९, ओगस्ट, २०२४ रोजी ओर्डर क्र.RCP(IB) No. 10/MB-IV/2024 CP(IB) No. 521/MB-IV/2023. श्री कनेकट केलेले. मेसर्स गोल्डन वेल्थ अंड्व्हायजरी प्रायव्हेट लिमिट्रेडच्या कर्जदाराना १२ सप्टेम्बर, २०२४ रोजी किंवा त्यापुर्वी पुराव्यासह त्यांचे दावे प्रविष्ठी क्रंमाक् ्० विरुध्ध नमुद केलेल्या पत्तायावर अंतरिम रिज्ञोल्यूशन

यावसायिकडे सादर करण्याचे आवाहन केले आहे. आर्थिक कर्जदारानी त्याचे दावे पुराव्या सहे ईलेकट्रोनिक माध्यमातूनच सादर करावेत. ईतर सर्व कर्जदार पुराव्यासह वैयकितकरित्या, पोस्टाने किंवा इलेकट्रोनिक माध्यमातून दावे सादर करु शकतात अन्द्री क्र. १२ मध्ये सुचबद्ध केल्यानुसार वर्गातील आर्थिक कुर्जदार फोर्म सीओ मध्ये वर्गाचा

अर्था हुए । १८ - १८ - १८ वर्षा विकास के प्रतिकृति के स्वित्व तीन दिवालखोर अधिकृत प्रतिनिधि म्हणून काम करण्यासाठी नोदी क्र. १३ विरुध्ध रुचीबद्ध तीन दिवालखोर व्यावसायिकांपैकी अधिकृत प्रतिनिधीची निवड सूचित करेल - लागू नहीं. दाव्याचे खोटे किंवा दिशांभूल करणारे पुरावे सादर केल्यास दंड आकारला जाईल

आयपी केयुर जगदीशभाई शाह च्या अंतरिम रिज्ञोल्यूशन व्यावसायिक गोल्डन वेल्थ अंडव्हायजरी प्रायव्हेट लिमिटेड आयपी नेंद्रपी क्र. Registration No: IBBI/IPA-002/IP-N00244/2017-18/10729

तारीख : ३० ओगस्ट २०२४ ठिकाण : अहमदाबाद

सही/

शैलेश बी. शाह

बी.कॉम, एलएल.बी

वकील उच्च न्यायालय

नोंदणी क्र.एमएएच/६४४/१९८८

AFA नंबर: AA2/10729/02/151024/202906 AFA 15/10/2024 पर्यंत वैध

S**@**∩al सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.२८/१ए, टकाई-अदोशी रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर,

२०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएम सूचने नमूदप्रमाणे साधारण व्यवसायाबाबत सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या ई-वोटिंग सेवेमार्फत एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन विद्युत स्वरूपाने (रिमोट ई–वोटिंग) मत देण्याची सुविधा सदस्यांना दिली आहे. नियमानुसार तपशिल खालीलप्रमाणे:

- 3) नोंद्र तारीख अर्थात गुरुवार, १९.०९.२०२४ रोजी डिमॅट किंवा वास्तविक स्वरुपात भागध
- विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग २५.०९.२०२४ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे नंतर मान्य असण
- ज्यांच्याकडे रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध नाही त्यांना ई-वोटिंगने सभेत मत देण्याचा अधिका असेल. जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यांना सर्वसाधारण सभेत सहभाग
- तारखेला ज्यांच्याकडे भागधारणा आहे त्या सदस्यांना विद्युत मतदान प्रणालीने तसेच एजीएमच्य सभेत सचनेत नमद सर्व विषयांवर मत देता येईल.
- आली आहे आणि ते कंपनीच्या <u>www.sonal.co.in</u> व सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. ८) जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्यत्व घेतले असेल आणि नोंद
- तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी खालील टीप क्र.१२ व्यक्तीकडून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.
- माहितीनुसार त्यांचे मत द्यावे. प्या सदस्यांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी कंपनीकडे
- investor@sonal.co.in वर त्यांचे ई-मेल नोंद करून घ्यावेत.
- अ) विद्युत स्वरुपाने काही प्रश्न असल्यास संपर्क **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक (सीडीएसएल) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन पयुचरेक्स मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ येथे कळवादे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-
- helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३५८४५४२)

दिनांक: ३१.०८.२०२४ ठेकाण: खोपोली

लाहोटी ओव्हरसिज लिमिटेडकरित उमेश लाहोटी व्यवस्थापकीय संचालव

जि. रायगड, खोपोली-४१०२०३. सीआयएन: एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५ दुर.:९१-२१९२२६२६२०, ई-मेल:info@sonal.co.in, वेबसाईट:www.sonal.co.in ३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची **३३वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, २६**

सप्टेंबर, २०२४ रोजी दु.४.००वा. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रके सहवाचिता कायद्या तरतूदीनुसार सर्व कंपनीच्या सदस्यांना पाठविण्यात आलेल्या एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता **व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम)** मार्फत होणा कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम

विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग सोमवार, २३.०९.२०२४ रोजी स.९.००वा.भाप्रवे प्रारंभ होईल.

- २) विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग बुधवार, २५.०९.२०२४ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे समाप्त होईल.
- असणाऱ्या सदस्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल.
- होता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. ई-वोट एजीएम दरम्यान देण्यासाट
- एजीएम सूचनेतील टीप क्र. १४ पहावे. जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यां-सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हाँ मत देण्याचा अधिकार नसेल.) जे सदस्य एजीएमपर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यांना सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंत सभेत पन्हा मत देण्याचा अधिकार नसेल.
-) निश्चित दिनांकाला सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत नावे नमूद आहेत आणि नोंद
- ८) ३३वी एजीएम सूचना तसेच रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया सर्व सदस्यांना विहितपद्धतीने पाठविण
- 0) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांनी रिमोट ई-वोटिंग किंवा सभे दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने एजीएम सूचनेत टीप क्र.१४ मध्ये नमुद
- २) ई-वोटिंगबाबत प्रश्न/तक्रारींसाठी सदस्यांनी खालील ठिकाणी संपर्क साधावाः
- 23046482/83 एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत व ई-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगकरिता काही समस्या असल्या तुम्ही हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल अंगिण फ्रिक्वन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा
- ापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थाप प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १० नुसार कंपनीच्या एजीएमनिमित्त शुक्रवार, २०.०९.२०२४ ने **गुरुवार, २६.०९.२०२४** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत भागहस्तांतरण पुस्तक व सदस्य नोंद पुस्तक

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिता संदीप अरोर व्यवस्थापकीय संचालव